

केंद्र पुरस्कृत संपूर्ण स्वच्छता अभियान
वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी देय
असलेल्या सुधारित अनुदानाच्या
प्रमाणाबाबत.

महाराष्ट्र शासन

पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग

शासन निर्णय क्र.संस्वअ-२०११/प्र.क्र. १८०/पापु-१६

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक :- ३ ऑगस्ट, २०११.

- वाचा:- १) या विभागाचा शासन निर्णय क्रमांक क्र.संस्वअ-२००८/प्र.क्र.२०७/पापु-१६, दि. ११ डिसेंबर, २००८ व दि. २९ जानेवारी, २००९.
- २) केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाचे पत्र क्रमांक डब्ल्यू-११०१३/३७/२०१०-सीआरएसपी, दिनांक २१ जून, २०११.

प्रस्तावना:

केंद्र शासनाने एप्रिल २०१० मध्ये ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमासंदर्भात सुधारित मार्गदर्शक सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार ग्रामीण स्वच्छता कार्यक्रमांतर्गत संपूर्ण स्वच्छता अभियान राज्यात राबविण्यात येत आहे. यामध्ये संदर्भ क्रमांक १ येथील शासन परिपत्रकान्वये सुधारणा केलेल्या आहेत. आता पुन्हा, या कार्यक्रमांमध्ये दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना देण्यात येत असलेल्या प्रोत्साहन अनुदानांमध्ये सुधारणा करण्यात येत असल्याचे संदर्भ क्रमांक २ येथील पत्रान्वये केंद्र शासनाने कळविले आहे. या सुधारणानुसार राज्यात संपूर्ण स्वच्छता अभियान राबविण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.

शासन निर्णय :

केंद्र पुरस्कृत संपूर्ण स्वच्छता अभियानामध्ये दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना देण्यात येत असलेल्या प्रोत्साहन अनुदानांमध्ये केंद्र शासनाने केलेल्या सुधारणानुसार राज्यात संपूर्ण स्वच्छता अभियान राबविण्यास मान्यता देण्यात येत आहे. केंद्र शासनाच्या सुधारीत सूचनानुसार दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना देण्यात येत असलेल्या प्रोत्साहन अनुदानांमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहेत.

१. केंद्र पुरस्कृत संपूर्ण स्वच्छता अभियानांतर्गत दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी अनुदेय असलेल्या प्रोत्साहन अनुदानात वाढ करण्यात आली आहे. एका वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी असलेला गृहित खर्च रु. २५००/- वरून रु. ३५००/- पर्यंत वाढविण्यात आला आहे. यामध्ये केंद्र हिस्सा रु. २२००/-, राज्य हिस्सा रु. १०००/- व लाभार्थी हिस्सा रु. ३००/- असे खर्चाचे प्रमाण आहे.

२. कठीण व डोंगराळ भागातील लाभार्थ्यांसाठी अतिरीक्त रु. ५००/- प्रोत्साहन अनुदान अनुज्ञेय केलेले आहे. याबाबतचा १००% खर्च केंद्र हिश्यातून भागविण्यात येणार आहे. यामध्ये केंद्र हिस्सा रु. २७००/-, राज्य हिस्सा रु. १०००/- व लाभार्थी हिस्सा रु. ३००/- असे खर्चाचे प्रमाण आहे.
३. दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांसाठी वैयक्तिक शौचालयाच्या या सुधारित अनुदानाचा लाभ दिनांक १ जुन, २०११ नंतर बांधलेल्या वैयक्तिक शौचालयासाठी पूर्वलक्षी प्रभावाने अनुज्ञेय राहिल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आलेला असून त्याचा संगणक संकेतांक २०११०८०३१०३९०६००९ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.



(श्रीमती शैला ए.)

उपसचिव, महाराष्ट्र शासन.

प्रत,

- १) मा. राज्यपाल महोदयांचे सचिव.
- २) मा. मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव.
- ३) मा. उपमुख्यमंत्री यांचे सचिव.
- ४) सर्व मा. मंत्री महोदयांचे खाजगी सचिव
- ५) सर्व मा. राज्यमंत्री महोदयांचे खाजगी सचिव
- ६) विधानसभा व विधान परिषदेचे सर्व सदस्य.
- ७) महासंचालक, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय.
- ८) विभागीय आयुक्त, सर्व.
- ९) जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, सव.
- १०) मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, सर्व.
- ११) उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), जिल्हा परिषद, सर्व.
- १२) राज्य समन्वयक, संवाद व क्षमता विकास कक्ष, बेलापूर.
- १३) नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १४) वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १५) पाणी पुरवठा विभागातील सर्व पर्यवेक्षीय अधिकारी व सर्व कार्यासने.
- १६) निवड नस्ती, पापु-१६.

